



COMPUAGE INFOCOM LTD

16th November, 2022

To,
**The Corporate Services Dept.
BSE Ltd.**
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001.

National Stock Exchange of India Ltd.,
Exchange Plaza,
C-1, Block G, Bandra Kurla Complex,
Bandra (E),
Mumbai – 400 051

**Security Code: 532456
ISIN: INE070C01037**

Symbol: COMPINFO

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir / Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith public notice published in Business Standard having nationwide circulation and in Mumbai Lakshadeep having regional circulation, regarding Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2022, approved at the Board Meeting of the Company held on 14th November, 2022.

Kindly take the same on your record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,

For Compuage Infocom Limited,

**Hasti Pala
Company Secretary**

**Place: Mumbai
Encl.: As above.**

POLYPLEX CORPORATION LIMITED

CIN: L25209UR1984PLC011596
 Regd. Office: Lohia Head Road, Khatima-262308, District Udham Singh Nagar, Uttarakhand
 Email: investorrelations@polyplex.com Website: www.polyplex.com



EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

(Amount Rupees in Lakh)

S. No.	Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended
		30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2021	31.03.2022
		Unaudited		Unaudited		Audited
1.	Total Income (Revenue from Operations and Other Income)	2,17,503	2,10,730	1,56,717	4,28,233	3,00,143
2.	Profit for the period (before exceptional item and Tax)	24,772	35,692	20,836	60,464	41,938
3.	Profit for the period before Tax (after exceptional item)	24,772	35,692	20,836	60,464	41,938
4.	Net Profit for the period after Tax and exceptional item	20,016	31,101	16,940	51,117	35,511
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	16,457	30,302	11,336	46,759	40,295
6.	Paid-up equity share capital (Face value Rs. 10/- each)	3,139	3,139	3,139	3,139	3,139
7.	Reserve (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	2,64,525
8.	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each)					
	(a) Basic : (In Rupees) (Not annualised)	36.64	59.58	30.59	96.22	66.12
	(b) Diluted: (In Rupees) (Not annualised)	36.64	59.58	30.59	96.22	66.12

Note :
 1) Additional information pursuant to Regulation 47 (1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015 on Standalone Financial Results is as follows:

(Amount Rupees in Lakh)

Particulars	Quarter Ended		Half Year ended		Year Ended
	30.09.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
		Unaudited		Unaudited	
Total Income (Revenue from Operations and Other Income)	48,936	55,397	58,011	1,04,333	97,246
Profit for the period (before exceptional item and Tax)	4,691	13,929	19,941	18,620	23,040
Net Profit for the period after Tax and exceptional item	3,836	12,006	18,840	15,842	21,050
Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each)					
(a) Basic : (In Rupees) (Not annualised)	12.22	38.24	60.01	50.46	67.05
(b) Diluted: (In Rupees) (Not annualised)	12.22	38.24	60.01	50.46	67.05

2) Board of Directors of the Company have declared payment of Interim/Special Dividend for the Financial Year 2022-23 @ **Rs. 55/- per share** (including special dividend @ Rs. 35/- per share) of the face value of Rs. 10/- each, subject to TDS/Withholding Tax. 'Record Date' for the purpose of payment of aforesaid Dividend has been fixed as **November 25, 2022** and is proposed to be paid within the time prescribed under law.

3) The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results for the quarter/ half year ended September 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter/ half year ended September 30, 2022 are available on the Stock Exchanges websites at BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and on the Company's website at www.polyplex.com.

For Polyplex Corporation Limited
 Sd/-
Brij Kishore Soni
 Director

Place: NOIDA
 Date: November 14, 2022

upGrad to hire 1,400 amid edtech sector turbulence

Sings new leases for 335K sq ft space in Mumbai, Bengaluru, Pune and Noida

PEERZADA ABRAR
 Bengaluru, 15 November

At a time when there is a growing number of edtech companies laying off employees in a bid to conserve cash and focus on profitability amid a funding winter, Ronnie Screwala-led upGrad is expanding its facilities and hiring talent.

The company plans to hire over 1,400 team members between November 2022 and March 2023 in India and at offices outside the country.

upGrad has also signed new leases in the past few months for 335,000 sq. ft. of space across four cities — Mumbai, Bengaluru, Pune and Noida. The space shall be utilised for office spaces, offline campuses, housing for learners, studios, and training rooms for a growing roster of teachers and faculty.

"Domestic expansion has been a priority for us," said Mayank Kumar, co-founder and managing director, upGrad. "While our business model is reaping 100 per cent results quarter-on-quarter, it's important for us to reinvest our gains to scale the impact we aim to drive."

The firm is setting up teams in Singapore, San Francisco, Indonesia,



The edtech firm is setting up teams in Singapore, San Francisco, Indonesia, New York, West Asia and London.

New York, West Asia and London.

The edtech firm is looking to hire people as faculty, trainers, and experts. It is also looking for talents related to sales and marketing, and content. Currently, upGrad has about 8,600 employees.

"While our focus is on strong online delivery models, we encourage learners

to meet us in person while they decide the right programme for them," said Kumar. "Having an offline presence allows us to be closer to our learners."

upGrad recently leased 199,000 sq ft in BKC (Bandra-Kurla-Complex) Mumbai for providing housing facilities to learners.

With an investment of \$30 million, upGrad recently said it would open 10 institutes next year under UGD brand. These would be located at the campuses of various universities globally. The 10 institutes shall house 3,000-3,500 students each.

upGrad competes with players such as Simplilearn, Coursera, 2U, edX, Chegg, Skillsoft, and Byju's. It recently raised \$210 million from marquee investors and family offices. These include Bodhi Tree (a JV of James Murdoch & Uday Shankar), the family office of Bharti Airtel, Narotam Sekhsaria family office (Ambuja Cements and ACC), and Artian Investments (family office of Lakshmi Mittal).

According to sources, the funding has helped the firm double its valuation to \$2.25 billion. It is helping the firm to expand in markets, such as the US and Southeast Asia.

ALL IN A DAY

Payash objects to Arcelor inclusion in Srei bidding

Singapore-based Payash Capital has opposed the decision of the administrator to include ArcelorMittal as a bidder for Srei assets under insolvency proceedings.

PTI

Merger of TCPL, Tata Consumer, Coffee gets shareholder nod

Shareholders of Tata Consumer, Tata Coffee, and TCPL Beverages approved the scheme of arrangement between the three firms, the voting for which was held on November 12.

SHARLEEN D'SOUZA

JLR inks deal to improve chip supplies

Jaguar Land Rover said it was stitching up partnerships to improve semiconductor supplies, as it looked to improve sales volume in the second half of the current financial year.

ReNew inks pact for \$8-bn green hydrogen plant

ReNew Power on Tuesday announced that it had signed a framework agreement with Egypt to set up a green hydrogen plant in the Suez Canal Economic Zone with an investment of \$8 billion.

PTI

OFFER OPENING ADVERTISEMENT FOR THE BUY-BACK OF EQUITY SHARES THROUGH TENDER OFFER UNDER THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (BUYBACK OF SECURITIES) REGULATIONS, 2018, AS AMENDED, ("BUY-BACK REGULATIONS") FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS/BENEFICIAL OWNERS OF THE EQUITY SHARES OF CARE RATINGS LIMITED



CARE RATINGS LIMITED

Registered Office: 4th Floor, Godrej Coliseum, Somaia Hospital Road, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai - 400 022, Maharashtra, India, Contact Person: Ms. Nehal Shah, Company Secretary & Compliance Officer, Tel. No.: +91 22 67543456 E-mail: investor.relations@careedge.in, Website: www.careedge.in, Corporate Identity Number: L67190MH1993PLC071691

PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS/ BENEFICIAL OWNERS OF EQUITY SHARES OF CARE RATINGS LIMITED IN CONNECTION WITH THE BUYBACK OF EQUITY SHARES THROUGH THE TENDER OFFER UNDER THE BUY-BACK REGULATIONS.
 BUY-BACK OF UP TO 23,68,000 (TWENTY THREE LAKHS AND SIXTY EIGHT THOUSAND) FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH ("EQUITY SHARES"), REPRESENTING 7.99% OF THE ISSUED, SUBSCRIBED AND PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF THE COMPANY AS ON MARCH 31, 2022. ON A PROPORTIONATE BASIS, FROM THE ELIGIBLE SHAREHOLDERS HOLDING EQUITY SHARES AS ON SEPTEMBER 14, 2022 (THE "RECORD DATE"), BY WAY OF A TENDER OFFER, FOR CASH AT A PRICE OF ₹ 515/- (RUPEES FIVE HUNDRED AND FIFTEEN ONLY) PER EQUITY SHARE FOR AN AGGREGATE AMOUNT NOT EXCEEDING ₹ 1,21,95,20,000/- (RUPEES ONE HUNDRED TWENTY ONE CRORE NINETY FIVE LAKHS AND TWENTY THOUSAND ONLY) EXCLUDING TRANSACTION COST ("BUY-BACK"). THE BUY-BACK SIZE REPRESENTS 19.30% AND 19.39% OF THE AGGREGATE OF THE FULLY PAID-UP EQUITY SHARE CAPITAL AND FREE RESERVES (INCLUDING SECURITIES PREMIUM) AS PER THE LATEST AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL STATEMENTS OF THE COMPANY FOR THE FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2022 RESPECTIVELY.

This Offer Opening Advertisement is to be read together with:
 a. The public announcement, made in accordance with the Buy-back Regulations, dated September 3, 2022, published in all editions of Business Standard, an English and Hindi national daily newspaper and Navshakti, a Marathi language daily newspaper (Marathi being the regional language of Maharashtra, where our Registered Office is located), each with wide circulation, on September 5, 2022; and
 b. The Letter of Offer dated November 5, 2022 in connection with the Buy-back ("Letter of Offer")

In terms of Regulation 8 (i) of the Buy-back Regulations, the Draft Letter of Offer was submitted to SEBI on September 12, 2022. SEBI, vide its letter dated November 3, 2022 ("SEBI Observation Letter"), issued its comments on the Draft Letter of Offer in terms of Regulation 8 (ii) of the Buy-back Regulations. These comments have been suitably incorporated in the Letter of Offer.

The dispatch of the Letter of Offer to the Eligible Shareholders of the Company holding Equity Shares on the Record Date i.e. September 14, 2022 has been completed by November 11, 2022 through electronic mode to the shareholders whose e-mail ids are available with the Company and through speed post/registered post at the address registered in India for all the remaining shareholders.

The Letter of Offer and the Tender Forms are available on the website of the Company <https://www.careratings.com/Buyback-2022.aspx>; SEBI (www.sebi.gov.in), the Registrar to the Buy-back <https://k Cosmic.kfintech.com/karisma/buybackoffer2.aspx> and the Stock Exchanges i.e., NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com). In case of non-receipt of the Letter of Offer, the Eligible Shareholders, if they so desire, may download the Letter of Offer or the Tender Forms from the websites indicated above.

The schedule of activities for the Buyback is as follows:

Activity	Day and Date
Date of Board meeting approving the proposal of the Buy-back	Wednesday, July 20, 2022
Date of declaration of results of postal ballot for special resolution by the Equity Shareholders of the Company, approving the Buy-back	Friday, September 2, 2022
Date of publication of the Public Announcement for the Buy-back	Monday, September 5, 2022
Record Date for determining the Buy-back Entitlement and the names of Eligible Shareholders	Wednesday, September 14, 2022
Date of opening of the Buy-back	Friday, November 18, 2022
Date of closing of the Buy-back	Thursday, December 1, 2022
Last date of receipt of completed Tender Forms and other specified documents including physical share certificates (if and as applicable) by the Registrar	Saturday, December 3, 2022
Last date of verification by the Registrar	Monday, December 5, 2022
Last date of intimation regarding acceptance or non-acceptance of tendered Equity Shares to the Stock Exchanges by the Registrar	Friday, December 9, 2022
Last date of settlement of bids on the Stock Exchanges	Monday, December 12, 2022
Last date of dispatch of share certificate(s) by the Registrar/return of unaccepted demat Equity Shares by Stock Exchange to Shareholder Broker/Eligible Shareholders	Monday, December 12, 2022
Last date of extinguishment of Equity Shares	Monday, December 19, 2022

Note: In case the last date is mentioned for certain activities, such activities may be completed on or before such last date. It may please be noted that the Buy-back shall be implemented using the "Mechanism for acquisition of shares through Stock Exchange" notified by the SEBI Circulars and following the procedure prescribed in the Companies Act, 2013 read with the Companies (Share Capital and Debentures) Rules, 2014 and the Buy-back Regulations and as may be determined by the Board and on such terms and conditions as may be permitted by law from time to time. In this regard, the Company has requested BSE and NSE to provide the Acquisition Window. For the purpose of this Buy-back, BSE is the Designated Stock Exchange. All Eligible Shareholders may place orders in the Acquisition Window, through their respective stockbrokers ("Shareholder Broker") during normal trading hours of the secondary market.

For details of the procedure for tender and settlement, please refer to the "Procedure for Tendering Shares and Settlement" on page 39 of the Letter of Offer.

The non-receipt of the Letter of Offer by, or accidental omission to dispatch the Letter of Offer to any person who is eligible to receive the same to participate in the buy-back, shall not invalidate the Buy-back Offer in any way. In case of non-receipt of the Letter of Offer, Eligible Shareholders may participate in the offer by applying on the Tender Form downloaded from the Company's website i.e. <https://www.careratings.com/Buyback-2022.aspx> or Registrar's portal (direct web link of the RTA) at <https://k Cosmic.kfintech.com/karisma/buybackoffer2.aspx> or obtain a duplicate copy of the same by writing to the Registrar to the Buy-back or by providing their application in plain paper in writing signed by such shareholder (in case jointly held then signed by all shareholders), stating name, address, number of shares held, Folio No, Client ID number, DP name, DP ID number, number of Equity Shares tendered and other relevant documents. Eligible Shareholder(s) have to ensure that their bid is entered in the Acquisition Window prior to the closure of the Offer. Please note that the Company shall accept Equity Shares from the Eligible Shareholders on the basis of their holding and Buy-back Entitlement. Eligible Shareholder(s) who intend to participate in the Buy-back using the 'plain-paper' option as mentioned in this paragraph are advised to confirm their Buy-back Entitlement from the Registrar to the Buy-back, before participating in the Buy-back.

MANAGER TO THE BUY-BACK	REGISTRAR TO THE BUY-BACK
 DAM Capital Advisors Limited One BKC, Tower C, 15 th Floor, Unit No.1511, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051, Maharashtra, India. Tel: +91 22 4202 2500 Contact Person: Chandresh Sharma/ Nidhi Gupta E-mail: care.buyback@damcapital.in Website: www.damcapital.in SEBI Registration Number: MB/IN/M000011336 Validity period: Permanent CIN: U99999MH1993PLC071865	 KFin Technologies Limited (formerly known as KFin Technologies Private Limited) Selenium Tower-B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad-500 032 Tel: +91 40 8716 2222, Toll Free No.: 18003094001 Email: crf.buyback@kfintech.com Website: www.kfintech.com Investor Grievance Email: einward.ris@kfintech.com Contact Person: Mr. Murali Krishna SEBI Registration Number: INR000000221 Validity period: Permanent CIN: U72400TG2017PLC117649

Capitalized terms used but not defined in this Offer Opening Advertisement shall have the meaning assigned to such terms in the Letter of Offer.

For and on behalf of the Board of Directors of
CARE Ratings Limited

Date: November 15, 2022
 Place: Mumbai

Sd/-
Nehal Shah
 Company Secretary
 (Membership No. A18077)



COMPUGAE INFOCOM LIMITED

CIN: L99999MH1999PLC135914

Reg. Off.: D-601/602 & G-601/602, Lotus Corporate Park, Graham Firth Steel Compound, Western Express Highway, Goregaon, Mumbai - 400063. | Tel: 022-67114444 | Fax: 022-67114445 | Website: www.compuageindia.com

AN EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2022

(₹ in Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	Standalone					Consolidated				
		Quarter ended 30.09.2022	Quarter ended 30.09.2021	Half year ended 30.09.2022	Half year ended 30.09.2021	Year ended 31.03.2022	Quarter ended 30.09.2022	Quarter ended 30.09.2021	Half year ended 30.09.2022	Half year ended 30.09.2021	Year ended 31.03.2022
		Unaudited		Unaudited		Audited	Unaudited		Unaudited		
1	Total income from operations (net)	124,331.19	112,613.70	218,639.82	179,022.12	422,395.14	124,331.19	112,613.70	218,639.82	179,022.12	422,395.14
2	Net Profit / (Loss) for period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,149.97	958.05	1,993.89	1,088.24	3,666.21	1,149.97	958.77	1,993.89	1,088.96	3,664.08
3	Net Profit / (Loss) for period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,149.97	958.05	1,993.89	1,088.24	3,666.21	1,149.97	958.77	1,993.89	1,088.96	3,664.08
4	Net Profit / (Loss) for period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	840.53	754.09	1,456.59	856.35	2,676.98	840.53	754.81	1,456.59	857.07	2,674.85
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive income (after Tax)	840.53	754.09	1,456.59	856.35	2,674.88	840.53	754.81	1,456.59	857.07	2,672.75
6	Equity Share Capital	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	24,753.73	20,882.16	23,427.09	-	-	24,799.64	20,927.93	23,473.00
8	Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Rs.2/-each):										
	Basic :	1.29	1.16	2.24	1.32	4.12	1.29	1.16	2.24	1.32	4.11
	Diluted:	1.29	1.16	2.24	1.32	4.12	1.29	1.16	2.24	1.32	4.11

Notes:
 a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and also on the Company's website www.compuageindia.com.
 b) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 14, 2022.

Place : Mumbai
 Date : November 14, 2022

For Compuage Infocom Limited
 Sd/-
Atul Mehta
 Chairman and Managing Director



Regd. Office : "Pan Parag House", 24/19, The Mall, Kanpur (U.P.) 208 001
 Ph.No. : (0512) 2312171 – 74

E-MAIL – : rk Gupta@kothariproducs.in, Website : <http://www.kothariproducs.in>

CIN : L16008UP1983PLC006254

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2022

(Rupees in Lacs)

Sl. No.	PARTICULARS	Standalone				Consolidated			
		Quarter Ended	Six Months Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Six Months Ended	Quarter Ended	Year Ended
		30.09.2022	30.09.2022	30.09.2021	31.03.2022	30.09.2022	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
		UNAUDITED		UNAUDITED		UNAUDITED		UNAUDITED	
1	TOTAL INCOME FROM OPERATIONS	8,511	17,381	20,083	111,434	33,536	75,921	76,033	344,269
2	NET PROFIT/(LOSS) FOR THE PERIOD (BEFORE TAX, AND EXCEPTIONAL ITEMS)	269	610	(164)	969	311	587	(230)	1,928
3	NET PROFIT/(LOSS) FOR THE PERIOD BEFORE TAX (AFTER EXCEPTIONAL ITEMS)	269	610	(164)	969	311	587	(230)	1,928
4	NET PROFIT/(LOSS) FOR THE PERIOD AFTER TAX	122	410	(95)	511	94	3		

डोंगराळ प्रदेशांकडे प्रचंड प्रमाणात संसाधने उपलब्ध : डॉ जितेंद्र सिंह

जम्मू, दि. १५ : केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारने डोंगराळ प्रदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदेशांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. असुरक्षित घोषित केलेल्या पूर्वीच्या पुलाच्या जागी नव्याने बांधलेल्या झुला बेली झुलत्या पुलावरून फेर फटका मारल्यानंतर तेथे झालेल्या एका जाहीर सभेला ते संबोधित करत होते.

जितेंद्र सिंह म्हणाले, धर्म, जात, पंथ किंवा पक्षाचा विचार न करता ज्यांना आमची गरज आहे अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचे आणि त्यांच्या गरजेनुसार प्रकल्प मार्गी लावण्याचे धोरण आम्ही अवलंबले आहे आणि येणाऱ्या अमृतकाळाच्या पुढील २५ वर्षासाठी ज्यांची उर्जा राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणार आहे अशा तरुणांच्या लाभांसाठी इतर जगही अशा राजकीय संस्कृतीचे अनुसरण करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्टार्टअप मोहिमेला चालना देण्यावर आमचा भर आहे असे सांगून डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, इथे, जिथे प्रचंड प्रमाणात संसाधने उपलब्ध आहेत आणि जी तरुणांसाठी उपजीविकेचे लाभदायी साधन ठरतील, अशा या ठिकाणी लवकरच शेतीशी संबंधित उद्योजकतेची सर्वसमावेशक योजना तयार केली जाईल.

TENDER NOTICE
Sealed item rate tenders are invited from experienced Civil Contractors for Structural Repairs, Waterproofing, Plumbing, Painting & Allied civil work of VEENA CHS. LTD., situated at 120, Link Road, Sejal Park, Goregaon (West), Mumbai. 400 104.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Share certificate no 269, for 5 (five) ordinary shares bearing Distinctive Nos from 1341 to 1345 of Shri Omkar Co-op Hsg. Soc. Ltd. (Registration No N.B.O.M./CIDCO HSG(O H)/2720/J T R /2008-09) situated at E-Type, Gharonda, Sector 9, Ghansoli, Navi Mumbai 400 701 in the name of Ashok Madhav Karpe has been reported lost / misplaced or stolen and an application has been made by them to the society for issue of duplicate share certificate.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

BLACK ROSE नोंदणीकृत कार्यालय: १४५/ए, मित्रल टॉवर, नयिन पॉईंट, मुंबई-४०००२५.
दूर: ९१-२२-४३३७२००, फॅक्स: +९१-२२-२२८७३०२२, ई-मेल: investor@blackrosechemicals.com
वेबसाईट: www.blackrosechemicals.com, सीआयएन: एल१७५२०एमएच१९९१एमएलसी०५४८८८

पीएई लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ६९, ताडवड रोड, मुंबई-४०००३४. दूर: ०२२-६६९८५७९९
फॅक्स क्र. ०२२-६६९८५७९७, वेब: www.paeitd.com
ई-मेल: investors@paeitd.com सीआयएन: एल९९९९एमएच१९९१एमएलसी००८५५२

sonal सोनल अॅडिसिव्हस् लिमिटेड सीआयएन-एल०२००४एमएच१९९१एमएलसी०४४४४४
नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१५, गाव डेग, उदगाई-अदोनी रोड, खोपोली पो, ता. खालापूर, जि. रायगड, खोपोली-४१०२०३, महाराष्ट्र, दूर: ९१-२१९२ २६२६२०, ई-मेल: info@sonal.co.in, वेबसाईट: www.sonal.co.in

ऑलिम्पिक ऑईल इंडस्ट्रीज लि. नोंदणीकृत कार्यालय: ७०९, सी विंग, वन बिकेरी, इंडियन ऑईल पेट्रोपंपजवळ, जी ब्लॉक, बीकेसी, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५५.
दुरध्वनी: ०२२-६२४९४४४४, फॅक्स: ०२२-२६५२०९०६, सीआयएन: एल१५१४१एमएच१९९१एमएलसी०२२९१२
वेबसाईट: www.olympicoil.co.in, ई-मेल: olympicoiltd@gmail.com

कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेड सीआयएन: एल९९९९एमएच१९९१एमएलसी१३५१९४
नोंदणीकृत कार्यालय: डी-६०१/६०२, ए-६०१/६०२, लॉटस कॉर्पोरेट पार्क, ग्रॅंड फर्थ स्ट्रिट कॅम्पाउंड, पश्चिम द्रुताती महामार्ग, गोरगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. दूर: ९१-२२-६०१९४४४४, फॅक्स: ९१-२२-६०१९४४४४, वेबसाईट: www.compuageindia.com

ट्रान्सग्लोबल फूड्स लिमिटेड
कार्यालय क्र. २३३, १ला मजला, रघुनीला मेवा मॉल, पोस्टाच आर्यापुष्पा मेवा, कॅलिफोर्निया (ए), मुंबई-४०००६०. सीआयएन-एल९९९एमएच१९९१एमएलसी२५५८०७, ई-मेल: transglobalfoods@gmail.com, वेबसाईट: www.transglobalfoods.com

STERLING POWERGENSY LIMITED Regd. Office: No. 121, Runwal Commercial Complex, Co-Op Premises Ltd., L.B.S. Marg Mulund (West) Mumbai City MH-400080, Maharashtra, India CIN: L29213MH1984PLC034343;
Email Id.: sterlingstrips84@gmail.com; Ph no. 2560 5588 / 2560 51 61 / 2591 6469; Website: www.spsolar.in

युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ताबा सूचना
नोंद. कार्या: बसत लोक, वसंत विहार, न्यू दिल्ली-११००५७.
कार्या: कार्या: ५ला मजला, स्टॅम हॉल, विद्यानगरी मार्ग, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४००९६८.